

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/०४/कावि/४७८/२०२१
दिनांक : १३/१०/२०२१

प्रति,

मा.....

सदस्य, विधी समिती
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - ४११ ०१८.


विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची **पाक्षिक** सभा
दि. १८/१०/२०२१ रोजी आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची **पाक्षिक** सभा **सोमवार** दिनांक १८/१०/२०२१ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील तिस-या मजल्यावरील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात माउपसचिव महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग यांचेकडील पत्र क्र.कोरोना-२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४ दि.०३ जुलै २०२० व दिनांक २८ जून २०२१ अन्वये ऑनलाईन पद्धतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) तसेच मा. कक्ष अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग यांचेकडील पत्र क्रमांक - आव्यप्र-२०२०/प्र.क्र.२२५/आव्यप्र-१ दिनांक १७/९/२०२१ अन्वये सभागृहातील आसन क्षमतेच्या ५०% प्रमाणे सदस्यांचे उपस्थितीत आयोजित करणेत आलेली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
२) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - २२

दिनांक : १८/१०/२०२१

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा सोमवार दिनांक १८/१०/२०२१ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील तिस-या मजल्यावरील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात मा.उपसचिव महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग यांचेकडील पत्र क्र.कोरोना-२०२०/प्र.क्र.७६/नवि-१४ दि.०३ जुलै २०२० व दिनांक २८ जून २०२१ अन्वये ऑनलाईन पद्धतीने (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे) तसेच मा. कक्ष अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग यांचेकडील पत्र क्रमांक - आव्यप्र-२०२०/प्र.क्र.२२५/आव्यप्र-१ दिनांक १७/९/२०२१ अन्वये सभागृहातील आसन क्षमतेच्या ५०% प्रमाणे सदस्यांचे उपस्थितीत आयोजित करणेत आलेली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

अ) मा.विधी समिती सभा (कार्यपत्रिका क्र.२१) दिनांक ०१/१०/२०२१ चा सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र. १) पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर 'कार्यकारी अभियंता (स्था)' अभिनामाची २४ पदे एस - २३ वेतनश्रेणी ६७७०० - २०८७०० मध्ये शासन मंजूर असून पदोन्नती करिता ५ पदे रिक्त आहेत. 'कार्यकारी अभियंता (स्था)' अभिनामाची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याकामी मा.आयुक्त सो. यांच्या अध्यक्षतेखाली पदोन्नती समिती सभा दिनांक १२/०७/२०२१ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. प्रस्तुतच्या पदोन्नती समितीने पदोन्नतीपूर्व 'कार्यकारी अभियंता (स्था)' पदावरील अधिका-यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्त्व, संगणक अर्हता आणि शिस्तभंग विषयक कारवाई इत्यादि सेवाविषयक तपशिल पडताळून, खालील उपअभियंता (स्था) यांना पदोन्नतीचे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ मध्ये होणा-या अंतिम निर्णयाचे अधिन व शासन निर्णय दि.०७/०५/२०२१ चे अधिन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार 'कार्यकारी अभियंता (स्था)' पदावर एस - २३ वेतनश्रेणी ६७७०० - २०८७०० या वेतनश्रेणीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२० नुसार तसेच मा.महापालिका सभेच्या मान्यतेने पदोन्नती देण्याबाबत पदोन्नती समितीने सर्वानुमते शिफारस केली आहे.

अ.क्र	उपअभियंता नाव	पदोन्नतीचा प्रवर्ग
१	श्रीम.पाठक अनघा अविनाश	ज्येष्ठतेनुसार
२	श्री.जावरानी मनोहर टेकचंद	ज्येष्ठतेनुसार

सबब, उपरोक्त उप अधिकारी यांना एस - २३ वेतनश्रेणी ६७७०० -२०८७०० मध्ये 'कार्यकारी अभियंता (स्था)' पदावर, पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्या संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असलेली विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ मध्ये होणा-या अंतिम निर्णयाच्या अधीन व शासन निर्णय दिनांक ०७/०५/२०२१ चे अधिन राहून सेवाज्येष्ठतेनुसार रिक्त जागेवर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यास मान्यता मिळणेकरिता मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

(दिनांक १८/१०/२०२१ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/०४/कावि/४७८/२०२१
दिनांक : १३/१०/२०२१ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.